

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८, नगरसचिव कार्यालय
 क्रमांक - नस/४/कावि/ ३१/२०१४
 दिनांक - ०९/०१/२०१४.

प्रति,

मा.
 सदस्य, क्रिडा समिती,
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रिडा समितीची पाक्षिक सभा दिनांक १५/०१/२०१४ रोजी आयोजित केलेबाबत.

महोदय/महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रिडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १५/०१/२०१४ रोजी दुपारी ४.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत :- १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीसबोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.
मा.क्रिडा समिती
कार्यपत्रिका क्रमांक १६

दिनांक : १५/०१/२०१४

वेळ : दुपारी ४.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १५/०१/२०१४ रोजी दुपारी ४.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आंतरशालेय ८ कला व गिर्यारोहण स्पर्धा आयोजित करणेस व त्यानुषंगाने विद्यार्थ्यांना घावयाचा खारू/बिस्किटे खरेदी, कला पुस्तिका छपाई, चित्रकला कागद खरेदी, फलेक्स बॅनर, ट्रॉफीज निमंत्रण पत्रिका व प्रमाणपत्र छपाई इ. खरेदी कोटेशन नोटीस प्रसिध्द करून खरेदी करणेस तसेच प्रेक्षागृह भाडे, पी.एम.पी.एम.एल. बस भाडे कामी येणा-या अंदाजे खर्च र.रु.३,३२,२००/- अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता व सदर खर्च क्रीडा निधी मधील कला क्रीडा साहित्य या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस तसेच चित्रकला, लेझीम व गिर्यारोहण या स्पर्धा अनुषंगाने स्टेज, मंडप, टेबल खुर्च्या इ. खर्च स्थापत्य विभाग, संबंधीत प्रभाग व विद्युत स्पिकर, माईक व्यवस्था खर्च विद्युत विभाग संबंधीत प्रभागातून खर्ची टाकणेस मान्यता मिळणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक - नस/४/कावि/ ३१/२०१४
दिनांक - ०९/०१/२०१४.